



15th May, 2020

National Stock Exchange of India Limited
BSE Limited

Scrip Code –

National Stock Exchange of India Limited: SIEMENS EQ
BSE Limited: 500550

Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sirs,

We refer to our letter dated 13th May, 2020 informing about the Company's standalone and consolidated Un-audited financial results for the Second Quarter / Half-year ended 31st March, 2020.

In this connection and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in Business Standard (in English) and Navshakti (in Marathi) on 15th May, 2020.

Kindly take the same on record.

Yours faithfully,
For **Siemens Limited**

KETAN
NANDKISHOR
THAKER

Digitally signed by KETAN
NANDKISHOR THAKER
DN: cn=KETAN NANDKISHOR
THAKER, c=IN, o=Personal
Date: 2020.05.15 11:30:50 +05'30'

Ketan Thaker
Company Secretary

Encl: as above

Siemens Limited
Management: Sunil Mathur
CIN: L28920MH1957PLC010839

Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Tel.: +91 (22) 39677000
Dr. Annie Besant Road, Worli, Website: www.siemens.co.in
Mumbai – 400030 E-mail- Corporate-
India Secretariat.in@siemens.com

Registered Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400030. Telephone +91 22 3967 7000. Fax +91 22 24362403.
Sales Offices: Ahmedabad, Bengaluru, Bhopal, Bhubaneswar, Chandigarh, Chennai, Coimbatore, Gurgaon, Hyderabad, Jaipur, Jamshedpur, Kharghar, Kolkata, Lucknow, Kochi, Mumbai, Nagpur, Navi Mumbai, New Delhi, Puducherry, Pune, Vadodara, Visakhapatnam.

Domestic courier industry staring at bleak future

ADITHYAN
Mumbai, 14 May

With about 60 per cent of the domestic courier industry being fragmented and unorganised, it is staring at a bleak future despite the latest set of relaxation norms from the Ministry of Home Affairs.

"Almost 80 per cent of this industry runs on credit and is largely made up of mid- and small-sized players. With inter-state lockdowns continuing and major consuming areas marked as Red zone, business is dead today. Nothing is moving for courier industry players," Manoj Kale, secretary at Couriers Association of India (CAI) said.

CAI is formed to promote and protect the interest of the small- or medium-sized Indian courier companies operating both in the domestic and international sectors. "With international flights, too, not operating, even overseas business is nil for domestic courier companies. Currently, nearly 95 per cent of domestic courier business has halted. Only those working as franchise of large players and the big players themselves are rulling the market," Kale added.

The courier industry in India is made up of varied players starting from large multinational firms such as DHL, United Parcel Service (UPS) and FedEx India to domestic companies comprising Blue Dart, DTDC, Courier and Gati among others.

"Traditionally, with the help of transporters, with low-digital technology deployment for operations, will suffer on account of inability of office staff to reach office or be functional at the same time," said Anil Mandal, chief executive officer (CEO) at Forigo Networks and Logistics, Bengaluru-based Forigo, which provides services across India, is a truck network funded by Nandan Nilekani and Acel Partners.

TOUGH TIMES

- 80% of domestic courier industry run on credit
- 95% of mid- and small-sized section of the industry has halted business
- Zone-wise restrictions making business tough
- Companies may have to downsize post lockdown

flow do not have the ability to carry the overheads of pre-lockdown days as it would take time for demand to go back to normal. After lockdown, we may be forced to downsize operations," said a senior official with Mumbai-based Professional Couriers on condition of anonymity.

Some of the organised players are better equipped to tackle the ongoing lockdown related issues. "Thanks to our investment in other technologies we were able to move all our non-operational processes, which depend on administrative and managerial resources, including sales, finance, IT, customer service to completely operate in remotelocations, with all the key resources working from home," said Abhishek Chakraborty, executive director of DTC Courier.

The company has handled more than 10,000 tonnes of essential goods during the lockdown, including PPE kits, Covid-19 test kits, life-saving drugs and other equipment. With revenues of over ₹200 crore, DTDC has grown its presence over the year through both the organic and inorganic growth routes.

Along with DTDC, large player Blue Dart, too, has implemented contactless delivery system. Services of Blue Dart Express have been operational even during the lockdown. "We have been delivering prescribed medicines within India and have offered 25 per cent discount on domestic retail tariff for a hassle-free experience. Recently, the company extended door-to-door service of shipping prescribed medicines for NRIs," Ketan Kulkarni, chief marketing officer and head-business development at Blue Dart Express. Besides, the company has gradually started delivering non-essential commodities in permissible pin codes by the health ministry.

Business Standard

MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Khosla on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/S. Dangam Media Private Limited, 22 Digha, I.C. TIC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/5, Sector 8, Industrial Estate, Area, J.K. Road, Near Miral Residency, Bhopal (MP)-462023 & Published at H/4 & 4/2, Baidighi, Jangam, Opp. Birla Centre, 18, Marol, West Mumbai-400013

Editor : Shyamal Majumdar

PHOTO : 630307995

Readers should write their feedback at feedback@bsm.in

Fax : +91-11-23720201

For Subscription and Circulation enquires please contact:

Ms. Manish Singh

Head-Customer Relations

Business Standard Private Limited, H/4 & 4/2, Building H/4, Jangam, Opp. Birla Centre, P.B. Marol, Mumbai - 400013

E-mail: subs_bs@bsm.in

For sms: 50855 to 57007

Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription by air mail INR 5175/- USD 725

DISCLAIMER: News reports and feature articles in Business Standard are based on information received from sources believed to be reliable. The publisher does not take any responsibility for errors or omissions. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

Business Standard does not accept any liability for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements. The publisher does not take any responsibility for the content of the advertisements.

New investment policy upsets Xiaomi, Oppo's consumer finance plans

REUTERS

New Delhi/Mumbai, 14 May

Tougher scrutiny of foreign investment has soured the plans of China's smartphone manufacturers seeking to expand beyond selling hardware for a bigger share of the country's competitive financial services market.

Xiaomi and Oppo, with more than 100 million combined smartphone users in the country, cannot directly lend to consumers without a shadow banking licence and have partnered Indian financial companies to provide funds for services offered on their platforms.

Xiaomi in December launched its online lending service MiCredit in India, connecting users with Indian lending firms to access small loans. By the end of 2019, the platform had disbursed loans worth \$16.5 million.

Oppo introduced a similar financial services model Oppo Kash in March. The Chinese phone brands, however, are keen to establish their own non-banking financial company (NBFC) which will help improve margins by allowing them to directly sell financial products to their smartphone users, people familiar with their plans said.

"India is a very important mar-



Both Xiaomi and Oppo had been waiting for around a year to get an NBFC approval from the Reserve Bank of India

ket...This (rule change) will have a dampening effect," said an industry executive familiar with Xiaomi's consumer finance plans.

That is because India's new foreign direct investment (FDI) rules add another layer in an approval process already encumbered by red tape, a lack of transparency and worries that Chinese investors are encroaching into Indian businesses.

The Reserve Bank of India (RBI) has been cautious about issuing such approvals after the near collapse of one major lender in 2018, and it may now go even slower. In April, the government said it would

monitor FDI from companies based in neighbouring countries, in what was widely seen as a move to keep Chinese firms from taking stakes in distressed local businesses amid the coronavirus crisis. China has called the rules "discriminatory".

For Xiaomi and Oppo—both of which sources say have been waiting for around a year to get an NBFC approval from the RBI—the policy comes when India's smartphone shipments are likely to decline by 10 per cent this year due to the coronavirus-led slowdown.

Xiaomi and Oppo did not respond to a request for comment.

SOUTHCOT UTILITY

Head Office: Conchita, Bhopal, Pin-466004. E-mail: southcot@bhopal.southcot.co.in Web: www.southcot.co.in

E-TENDER NOTICE No. SOUTHCO/UTILITY/CAPEX/ITEMS/25/2020-21 DATE: 14-05-2020

For and on behalf of SOUTHCO/UTILITY, sealed tenders are invited for supply of following IT items from reputed OEM/System Integrator/Authorized Channel Partner in two part biddings from under CAPEX PROGRAMME

Sl. No.	Item Description	Unit	Qty.	EMD (Rs. in Lakhs)	Cost of Tender including GST @12%	Last date of submission of online Bid
1	Desktop PC with Windows OS	Nos	340	1.91		
2	Laptop with Windows OS	Nos	240	1.47		
3	600 VA UPS for Desktop	Nos	340	0.09	Rs. 10,000/- + Rs. 1200/- = Rs. 11,200.00	Up to 05.06.2020 (17.00 Hrs.)
4	Printer (laser)	Nos	200	0.20		
5	Scanner	Nos	2	0.07		
6	UPS for Server-1	Nos	2	0.01		
7	Server-2	Nos	1	0.03		

The interested bidders would be required to enroll themselves on the tender portal www.tenderward.com/SOUTHCO/ Complete set of bidding documents are available at www.tenderward.com/SOUTHCO/ITEMS/25/2020-21 from 14-05-2020 to 16-05-2020 onwards (as per the tender schedule). Interested bidders may visit SOUTHCO's official website www.southcot.co.in or www.tenderward.com (SOUTHCO) for detail specification. N.B. (1) Any addendum / corrigendum to this e Tender Notice shall be uploaded in the website only (2) Southco Utility reserves the right to accept / reject any or all bids without assigning any reason therefor. Dy.General Manager (Proc.&Store)

NOTICE

Declaration of Dividend under Dividend Option of Kotak Emerging Equity Fund
Notice is hereby given that Kotak Mahindra Trustee Company Limited, the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund has approved declaration of dividend under Kotak Emerging Equity Fund, an open ended equity scheme predominantly investing in mid cap stocks. The date is as under:

Name of the Scheme	Quantum of dividend per unit #	Record Date	Face Value per unit	NAV as on May 13, 2020
Kotak Emerging Equity Fund - Regular Plan - Dividend Option	Re 0.536	May 20, 2020	Rs. 10	Rs. 18.0690
Kotak Emerging Equity Fund - Direct Plan - Dividend Option	Re 0.634			Rs. 21.3480

Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Note: The Payment of Dividend will be subject to deduction of applicable tax at source.

Pursuant to payment of dividend, the NAVs of the Dividend Option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the above mentioned Dividend Option of the schemes, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Pvt. Ltd. / Depositories as on May 20, 2020 will be eligible to receive the dividend.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited
Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund
Sd/-
Nilesh Shah
Managing Director

Mumbai
May 14, 2020

Any queries / clarifications in this regard may be addressed to:
Kotak Mahindra Asset Management Company Limited
CIN: U65991MH1994PLC000009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)
6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Indira Park, Off. Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400057. Phone Number: 022 - 69556525 & Email: mutual@kotak.com & Website: www.kotakmutual.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SIEMENS

Extract of consolidated unaudited financial results for the quarter and six months ended 31 March 2020

No.	Particulars	(₹ in millions)			
		Quarter ended		Six months ended	Year ended
		31 March 2020 (Unaudited)	31 March 2019 (Unaudited)	31 March 2020 (Unaudited)	30 September 2019 (Audited)
1	Total income from operations	28,379	35,778	55,229	137,672
2	Net Profit for the period before tax	2,370	4,390	5,944	16,594
3	Net Profit for the period after tax	1,757	2,842	4,415	10,994
4	Total Comprehensive income for the period [Comprising of Profit / (loss) for the period and Other comprehensive income (after tax)]	1,320	2,668	3,987	10,510
5	Equity Share Capital	712	712	712	712
6	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (in Rupees)*				
	- Basic and diluted EPS	4.94	7.98	12.40	30.87
	* Not annualised except where noted EPS				

Notes:

1 The Group has adopted Ind AS 116 'Leases' (Ind AS 116) as at 1 October 2019, using modified retrospective approach. The above approach has resulted in a recognition of a Lease liability of ₹ 2,065 million and a Right-of-Use asset amounting to ₹ 2,011 million on the date of initial application. Right-of-use assets includes:

- Reclassification of finance lease assets under erstwhile lease standard, amounting to ₹ 167 million earlier reported under property, plant and equipment;
- Reduction relating to accrued lease payments amounting to ₹ 124 million;
- Reduction in respect of certain Right-of-Use assets where Ind AS 116 has been applied since the lease commencement date and the difference between Right-of-Use assets and Lease liability amounting to ₹ 73 million (net of deferred tax asset ₹ 24 million) has been reduced from retained earnings.

2 In view of the outbreak of Coronavirus (COVID-19), the factories were shut down since last week of March 2020, as per Government Order. The total expenses of ₹ 200 million incurred during this period in respect of the factories were as under:

- Employee benefits expense amounting to ₹ 90 million
- Depreciation and amortization expense amounting to ₹ 32 million
- Other expenses amounting to ₹ 78 million.

3 The Board of Directors of the Holding Company, at their meeting held on 13 May 2020, has agreed in-principle, subject to terms and conditions to be determined, to sell the Holding Company's Mechanical Drives business (included in Portfolio Companies Segment of the Company) to a subsidiary of Siemens AG, Germany. Consequent to such in-principle approval, the Committee of Directors will determine the consideration, terms and conditions and such other matters as may be considered expedient with respect to the aforesaid proposed transactions and make recommendations thereon to the Board of Directors for its consideration.

4 Siemens Limited ("The Holding Company") has entered into definitive agreements for the acquisition of 99.22% (approximately) of the paid-up equity share capital of C&S Electric Limited from its promoters for an estimated value of ₹ 21,200 million subject to adjustments and receipt of requisite regulatory approvals and fulfillment of condition precedents as agreed between the parties.

5 Pursuant to rationalisation of operations in Digital Industries and Portfolio Companies segments of the Group, Employee benefits expense for (a) the quarter ended 31 March 2019 and (b) for the six months ended 31 March 2019 and year ended 30 September 2019 include a charge of ₹ 157 million and ₹ 753 million respectively.

6 During the year ended 30 September 2019, the Holding Company had transferred and assigned its leasehold interest in the property located at Halol Industrial Area, Phase III (Plot I-8 and Plot I-C), Gujarat for a consideration of ₹ 1,935 million to LM Wind Power Blades (India) Private Limited. Accordingly, profit on the transaction amounting to ₹ 473 million is included under "Other income" for the year ended 30 September 2019.

7 The Group had opted for lower corporate tax rate available under section 115BAA of the Income-tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, the Group had re-measured its deferred tax assets and a charge of ₹ 741 million had been provided during the year ended 30 September 2019.

8 The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and six months ended 31 March 2020 are given below:

Particulars	Quarter ended		Six months ended	
	31 March 2020 (Unaudited)	31 March 2019 (Unaudited)	31 March 2020 (Unaudited)	30 September 2019 (Audited)
	28,201	35,496	54,887	136,838
Total income from operations				
Net Profit for the period before tax	2,323	4,335	5,855	16,416
Net Profit for the period after tax	1,721	2,803	4,348	10,869
Total Comprehensive income for the period	1,285	2,628	3,921	10,387

9 Above is an extract of the detailed format of Quarterly/Six months financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Six months financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and www.nseindia.com) and on the Company's website (www.siemens.co.in).

Place : Mumbai

Date : 13 May 2020

Siemens Limited

Registered office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080,

Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030

Corporate Identity Number: L28920MH1957PLC010839

Tel: +91 22 3967 7000; Fax: +91 22 2436 2403

Email/Contact: Corporate.Secretariat@siemens.com | www.siemens.co.in/contact

Website: www.siemens.co.in

For Siemens Limited

Sunil Mathur

Managing Director and

Chief Executive Officer

THE ODISHA MINING CORPORATION LIMITED
OMC House, Bhubaneswar-751001, Odisha
CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in

OMC **ODISHA**
NEW OPPORTUNITIES

CAD-17 e-Procurement Notice - NIT No.13/OMC/CIVIL/2020

- Procurement Officer : CGM (Civil), OMC Ltd., Bhubaneswar
- Name of the Work : Road & Building
- Total No of works : 2 (Two) nos
- Estimated Cost : 136.97 Lakh and 280.45 Lakh
- Class of Contractor : PWD (B&A) Class
- Time of Completion : 6 months & 10 months (As per DTCN)
- Available of Bid document from Govt. portal from dt.19/05/2020 to dt. 02/06/2020 up to 5.00 PM.
- Last date of on-line submission of tender in the portal is dt.02/06/2020 up to 5.00 PM.
- Date of opening of Technical Bid is dt.03/06/2020 at 11.00 AM. All other details can be seen from DTCN available at Govt. website www.tendersorissa.gov.in

The Odisha Mining Corporation Ltd. reserves the right to reject any or all tenders without assigning any reason thereof.

CGM (Civil)
OPR-3005/11/0001/20-21

बाप रे ! विरारहून कोकणात जाण्यासाठी २२०० रुपये तिकीट !

संजय राणे

विरार, दि. १४ - कोरोनाचा वाढता प्रदुर्घटन आणि त्या अंशुपेने वाढत जाणारा 'लॉकडाऊन' यामुळे वसई-विरारमधील नागरिक घास्तावले आहेत. याचाच फायदा उठवत खासगी ट्रेल्वसनी कोकणात जाण्यासाठी सोबत उलथव करून दिली आहे; मात्र यासाठी प्रतिमागशी तब्बल २२०० रुपये बस भाडे ठेवल्याने कोकणवासियांचा मनस्ताप वाढला आहे.मागील दोन दिवसांत वसई-विरार शहरात कोरोना फैलावचा वेग वाढला आहे. त्यामुळे शहरावासीयांनी घस्का घेतला आहे.

वसई-विरार शहरात कोकणवासियांची मोठी संख्या आहे. हे सर्व लोक येथील चाळी आणि लोडबेअरिंगच्या इमारतीत वास्तव्यास आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव, त्या अंशुपेने वाढत जाणारा लॉकडाऊन, सोबतच वाढता उश्णता, पाणी टंचाई आणि चाळी व इमारतीतील अनुसुध्या यामुळे या लोकांचा गावी जाण्याकडे ओढा आहे.

या पाश्चात्यमधील कोकणात जाण्यासाठी काही खासगी ट्रेल्वस सेवा देणार आहेत. मात्र या बसचे भाडे तब्बल २२०० रुपये असल्याने मोठे कुटुंब असलेल्या कोकणवासियांना मोठा फटका बसण्याकडे ओढा आहे.

या बस भाडावरून ट्रेल्वसनी प्रवाशांना वैद्यकीय पास देण्याचे आश्वासन दिले आहे. निवाय एका सप्ताहपर्यंत २५ खासगी रंगवत देणार आहेत. यात १० वर्षांविरवी मुलांनाही हा दर मिळित करण्यात आला आहे.

दरम्यान; चिठ्ठणू, लाजा, राजपूर १९००, खोटाण, तरळा, कणकरी २१००, खोटाण, वेला, सावंतवाडी २२०० असा दर मिळित करण्यात आला आहे.

परिवहन मंत्री आणि खासगी ट्रेल्वस मालक यांचे काही सारोपे आहेत का? खासगी ट्रेल्वसला अशी भूमि देऊन परिवहन मंत्री यांनी सामान्य मागण्याचे कंभडे मोडवलेले घेतले आहे. आज राहण्ड, विप्लु, रत्नागिरी येथे अडकलेल्या परागतीत मजुरांना त्यांच्या राहत्या घरात पाठवण्यासाठी रिमकांनी खासगी कोकणात पाठवण्याचा जात आहे. पण चालत कोकणात जात असलेल्या लोकांनी हात दाखवला तरी या बस थांबवल्या जात नाहीत. यापेक्षा शाळा, कंपनी किंवा खासगी स्वयंराज संस्था यांच्या उण्या असलेल्या बस घेऊन लोकांना कोकणात



कोकणवासियांचा मनस्ताप वाढला

वाजवी दाराने सोडता आले असते; पण सरकारला सामान्य कोकणी मागण्याला खडबडत वाटल्याचे आहे त्याला काय करणार? असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार शहर संघिय मंडळ कदम यांनी सांगितले.

रुग्ण वाहिकेतून दारुची वाहतूक, २ जणांना अटक नालासोपारा येथे एका रुग्णावाहिकेतून दारु वाहतूक करताना तुळीज पोलीस ठाण्याच्या पुन्हे प्रकटीकरण शाखेने २ जणांना रंगवत अटक केली असून याप्रकरणी तुळीज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा तुळीज येथून मुंबई दिशेस ला एका रुग्ण वाहिकेतून दारु नेली जाणार असल्याची खबर तुळीज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदृष्ट नागरकावड, संजय पवार, योगेश नागर, कोकणकर, दिवाकर, निवाकर राजत, यांनी सापळा रचून दारु गरोड व रवी गरोड यांना तब्बल घेऊन रुग्ण वाहिकेसह ३ लाखांचा मुद्दामाल जाव केला आहे. पुढील तपास तुळीज पोलीस ठाण्यात चालत आहे.

लॉकडाऊन मध्ये वसईत गुड्ड्याच्या हेतूने

लॉकडाऊन काळात वसईतील पाचूबंदर दत्तात्रय, वाळमीकी नगर, हाथिमाहडा येथील-जामे मंडीला आणि कब्रस्तान परिसरात गुड्ड्यांच्या हेतूने सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. वसई-पाचूबंदर, दत्तात्रय, हाथिमाहडा येथील जामे

मंडील इमारत आणि कब्रस्तान परिसरात मागील काही दिवसांत गांवा आणि अन्य अमली पदार्थ विक्री होत असल्याचे या परिसरात गुड्ड्यांच्या वावर वाढला आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हाथिमाहडा येथील जामे-मंडील ही अर्थद्वारात तर मागील काही महिने गुड्ड्यांच्या अड्डा झाला आहे. २० ते ३० वर्षांची अनेक मुले या ठिकाणी गांवा आणि अमली पदार्थ सेवनासाठी येत असल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. वावावर नागरिकांनी अनेकदा पोलीसांशी तक्रारी केल्या होत्या; मात्र कारवाई न झाल्याने अद्याप या इमारतीतील गुड्ड्यांच्या वावर कमी झाला नाही. दरम्यान; रमजान तोंडावर असल्याने या गुड्ड्यांच्या बंदोबस्त करणार; अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

अलीकडे या परिसरात गुड्ड्यांच्या वावर वाढला आहे. वावावर अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण कारवाई झालेली नाही. आता तर लॉकडाऊन असल्याने गुड्ड्यांच्या कारवायांना जोर आला आहे. गांवा आणि अन्य अमली पदार्थ यांना सहज उपलब्ध होत आहेत. हा भाग मुस्लिमवृत्त वसतीचा आहे. आता रमजान तोंडावर आहे. त्यामुळे अशा उघडी लोकांमुळे सामाजिक सुरक्षेला धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुड्ड्यांच्या वावर बंद करण्यात यावा, असे गुड्ड्यांकर नूर शेख, सामाजिक कार्यकर्ते, वसई यांनी सांगितले.

औद्योगिक कारखाने सुरू करण्याबाबतची निर्णयवार्ता

वसई -विरार शहर महानगरपालिका हद्दीतील बंद औद्योगिक टाळेवर्दीनेतर सुरू करण्यासाठी सरकारने जी आदर्श निवडायला दिली आहे; ती वसई विरार शहर महानगरपालिकेकडून बनतेसमोर आहे. अशी मागणी वसई शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद चव्हाण यांनी केली आहे.

दुकाने, आस्थापना कार्यालये, कारखाने सुरू करण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेकडून माहिती दिली जात आहे. पण ही माहिती अतिशय चुकीची आहे.माहिती देण्यासाठी प्रसाराध्यायनांचा वापर च्हावा; जेणेकरून सुरक्षितता आणि अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरेल, असे म मिलिंद चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये ६ रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

कोरोना रुग्णांची संख्या ३९१

कल्याण, दि. १४ (वार्ताहर) - कल्याण डोंबिवली मध्ये आज कोरोनाचे नवे ६ रुग्ण आढळल्याने महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ३९१ झाली आहे. तर या ६ रुग्णांपैकी एक रुग्ण मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २९२ असून मरण रुग्णांची संख्या - ८ झाली आहे. आतापर्यंत एकूण १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळलेल्या ६ रुग्णांमध्ये कल्याण येथील २६ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय पुरुष आणि ३५ वर्षीय पुरुष यांच्या समावेस असून यातील ३५ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील ४२ वर्षीय पुरुष आणि कल्याण पश्चिमेतील ४० वर्षीय महिलाचा आजचा रुग्णांमध्ये समावेस आहे. मात्र काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये सुसुद्धी कामाला येणार आहे आणि त्यांचा निष्कट सहवासितांना कोरोनाची जास्त लागण झाल्याचे समोर येत आहे. वावर उपाय म्हणून पालिका आहुतीकरी रुग्णांना डोंबिवली बाहेर कामाला जाणाऱ्यांना पालिका क्षेत्रात नो एन्ट्री चे आदेश काढले होते. मात्र राजकीय अथवा राज्य प्रशासनाच्या दबावाखाली हा निर्णय मोठ्याने घेतल्याची चर्चा असली असून आता देखील रुग्णांपैकी मुंबई येथे जाणारे रुग्ण गेल्या त्यांचे निष्कट सहवासिता यांची माहिती पालिकेकडून तपवित्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वडखळमध्ये कोरोना रुग्ण; ९ वर्षाच्या मुलाला लागण

वार्ताहर

पेण, दि. १४ - पेण तालुक्यातील वडखळ येथे कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. येथील एका ९ वर्षाच्या मुलाला वाळकाला कोरोनाची लागण झाल्याने एकदा वडखळ उडली आहे. कोरोना रुग्ण नागरिकांमध्ये कोणत्या निराकार कल्याण गावाकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुधारीताला केवळ पुरवतेत, उरणाऱ्याने असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू िकट्याच्या अन्य रुग्णांच्यामध्येही दिसायला लागला आहे. आतापर्यंत वडखळीतील फुलेत, उरण, श्रीपवन, महाड, पोलादपूर, अलिबाग, तळना, कर्ना, खालापूर अशा ९ तालुक्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण मोठी नोंद झाली होती. आता यामध्ये पेण तालुक्याचाही समावेस झाला आहे.

पालिका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

५८ वर्षीय कर्मचाऱ्याला सर्व्हेचे काम दिलेच की? कर्मचाऱ्या संघटनेची चौकशीची मागणी

ठाणे, दि. १४ (वार्ताहर) - ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात कार्यरत असलेल्या सर्व्हेअरचा बुधवारी रात्री हृदय विकाराच्या धावनेने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ते मृत्यू काळामध्ये सेवेकडून निवृत्त होता. पुरुष त्या आधीच काळामध्ये त्याच्याच घाला घालत आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर परिमंडळ ५ मधील कोरोनाच्या सक्तीची जबाबदारी देण्यात आली होती. फातू हे काम शक्य होत नसल्याने त्याला अतिरिक्तमधील काम द्यावे, अशा आशयाचे पत्र प्रभाग समिती आणि शहर विकास विभागाला देण्यात आले होते. दुसरीकडे ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना काम देण्यात येऊ नये असा नियम असताना मृत झालेल्या कर्मचाऱ्याला सक्तीचे काम कसे देण्यात आले हाता प्रश्न आता यामिनीत उरविणार झाला. ठाणे राज्य सरकारने ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाच्या सक्तीची किंवा इतर कामे देऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. तथा आशयाचे पक्षी ठाणे महापालिकेच्या युनिव्हर्सल माध्यमातून देण्यात आले होते. त्यामुळे पालिकेचे देखील तळा आशयाचे परिपक्व काढू ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोव्हीडच्या कामास देऊ नये असे सांगितले आहे. यामध्ये रज्ज्यांना गुना आजार असलेत, काही व्यक्ती असतील, किंवा इतर काही प्रस असलेल्या तालुका सुट्टी देण्यात आली असल्याचे या परिपक्वतात मृत्यू करण्यात आले आहे. जे काही घडले ते दुर्दैवी आहे, सर्व्हेचे काम देऊ नये तरीही त्याने हे काम देण्यात आले होते. त्यामुळे यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, मसब ५० लाखांच्या विन्याया लागू त्यांच्या कुटुंबियांना देण्यात जाव. अशी मागणी म्युनिसिपल सेक्टर युनिव्हर्सल विभाग केंद्रात आणोणक यांनी केली.

मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

वार्ताहर

नाशिक, दि. १४ - शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे, असे म्हणणारे मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके सार्वत्रिक कर्करोगामुळे आज नाशिकमध्ये निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

'शुद्धलेखन ठेवा खिशात' या छोट्या पुस्तिकांपरमाणे सगळ्या मराठी लेखन-कोणतापण विविध प्रकारची पुस्तके सारंगी लिहिली होती. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे त्यांच्या पुस्तकांमध्ये आधारीत असलेले अंर्ण लोकांना खूप उपयुक्त ठरले आहे. पुस्तकलेखनाबाबतच शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातून ते मराठी



मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यास ग्रामस्थांचा विरोध

वार्ताहर

बेंगलूर दि. १४ - बेंगलूर तालुक्यातील बहुतांशी शाळा या लॉकडवनीत आहेत. त्यामुळे रेड झोनमधून येणा-या लोकांना वसतील शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. शाळांमध्ये अनेक गैरसोयी

वसई विरारमध्ये परिस्थिती चिंताजनक

वार्ताहर

वसई, दि. १४-वसई विरारमध्ये मंगळवार आणि बुधवारी लागणारा दोन दिवसांचे कोविड विरोधात येथील वैद्यकीय यंत्रणा देत असलेल्या लक्षावधानाबरोबर अहवाल चिंताजनक आले आहेत.

मंगळवार आणि बुधवार अनुक्रमे १३ आणि २६ असे ३९ नवीन कोरोना रुग्ण तालुक्यात आढळून आले असून, त्या उलट या दोन दिवसात अनुक्रमे २ आणि ४ असे केवळ ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मंगळवारी शहरात दोन कोरोना बाधितांना झालेला मृत्यू आणि बुधवारी एकाच दिशेने झालेली २६ कोरोना बाधितांची वाढ ही गेल्या दीड महिन्यातील सर्वात मोठी असल्याने सामान्य जनतेत भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दोन दिवसांत एकूणच नालासोपारा शहरात ३९ रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी १, तर बुधवारी येथे तब्बल १४ रुग्ण आढळून आले. दोन दिवसांत विरार येथे ९, तर वसई ६ रुग्णांची वाढ झाली. नागवार्डे येथे १ रुग्ण आढळून आला.

यात नालासोपारा पृथ्वी एकाच कुटुंबातील व्यक्ती बाधित असून, त्या तीन महिला, दोन पुरुष, तसेच वय वर्षे ५५ आणि ४ यांमधील दोन सलकांचा समावेस आहे. तर विरार पर्व येथील एकाच कुटुंबातील ६ व्यक्तींना कोरोना लागण झाल्याचे समोर आले असून, त्यात ६५ आणि ७० वर्षीय दोन पुरुष आणि एका ६० वर्षीय वृद्धेवर चार महिलांचा समावेश आहे.

त्याच प्रमाणे गेल्या दोन दिवसांत आपले उपचार घेण्याकडे पूर्ण कल्याण २ आणि ४ असे केवळ ६ रुग्ण कोरोनामुक्त



३९ नवीन कोरोना रुग्ण

झाल्याची नोंद झाली. यासाठी हाटोपाट दोन दिवस वसई विरारकरांना प्रतिकूल ठरले. तालुक्यातील रुग्णांचे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६३ झाली आहे. यामध्ये उपचारापेक्षा पूर्ण बरे होऊन घरी गेल्या आतापर्यंत १३१ कोरोनामुक्त रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ११ जण या आजाराने मरण पावले आहेत.

वसईतील महापालिका संचालित विविध तीन आस्पतेलमधून संतर, मुंबई आणि ठाणे येथील विविध वड्यांचे मिळून एकूण ६२१ रुग्ण कोरोना आजाराने उपचार घेत आहेत.

वसई विरार मध्ये कोरोना बाधित असल्याचे बुधवारी समोर आलेले २६ रुग्ण पुढील प्रमाणे :

रुग्ण क्र. २३९ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २४० :- नालासोपारा

रुग्ण क्र. २४१ :- नालासोपारा

रुग्ण क्र. २४२, २४३, २४४, २४५, २४६ व २४७ :- विरार पर्व येथील हे सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील असून रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या हवायसस संपर्कातील

रुग्ण क्र. २४८ :- नालासोपारा

रुग्ण क्र. २४९ :- नागवार्डे पश्चिमेकडिल

रुग्ण क्र. २५० :- नालासोपारा

रुग्ण क्र. २५१ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २५२ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २५३ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २५४ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २५५ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २५६ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २५७ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २५८ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २५९ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६० :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६१ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६२ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६३ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६४ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६५ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६६ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६७ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६८ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २६९ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७० :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७१ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७२ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७३ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७४ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७५ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७६ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७७ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७८ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २७९ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८० :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८१ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८२ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८३ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८४ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८५ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८६ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८७ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८८ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २८९ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९० :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९१ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९२ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९३ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९४ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९५ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९६ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९७ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९८ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. २९९ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. ३०० :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. ३०१ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. ३०२ :- वसई पश्चिम येथील

रुग्ण क्र. ३०३ :- वसई पश्चिम येथील

पश्चिमेकडिल २३ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण कोविड रुग्णाच्या हवायसस संपर्कातील आहे.

रुग्ण क्र. २९१ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. २९२ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. २९३ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. २९४ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. २९५ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. २९६ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. २९७ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. २९८ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. २९९ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०० :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०१ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०२ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०३ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०४ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०५ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०६ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०७ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०८ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३०९ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३१० :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३११ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३१२ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३१३ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३१४ :- वसई पर्व येथील

रुग्ण क्र. ३१५ :-